



11th December, 2017

The Secretary
The National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, 5th Floor
Plot No. C/1, G Block
Bandra - Kurla Complex, Bandra (E)
MUMBAI - 400 051

Department of Corporate Services
BSE Limited
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building
P J Towers, Dalal Street, Fort,
MUMBAI - 400 001

Sub.: Intimation pertaining to transfer of shares to Investor Education and Protection Fund (IEPF).

Dear Sir,

Please find enclosed herewith newspaper advertisement published pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended pertaining to transfer of shares to IEPF.

You are requested to take the above on record.

Thanking you,

Yours truly,

For **BALLARPUR INDUSTRIES LIMITED**

AKHIL MAHAJAN
CHIEF GENERAL MANAGER & COMPANY SECRETARY

Encl.: a.a.

INDIAN INSTITUTE OF TECHNOLOGY, BOMBAY
Materials Management Division
Powai, Mumbai 400 076
CORRECTION

Please refer to our Advt. No. C-37/17-18 published on 15.11.2017. Please note that for Tender No. 201701135 - "HT enabled Micro-UTM" has been cancelled.

Details at : www.iitb.ac.in
OR www.iitb.ac.in/en/tenders
For other inquiries, contact Joint Registrar (MM), Ph. 25768800, Fax: 2576 8808, E-mail: drmm@iitb.ac.in
Date: 07 December 2017 JOINT REGISTRAR (MM)

WEST BENGAL STATE ELECTRICITY DISTRIBUTION COMPANY LIMITED
(A Govt. of West Bengal Enterprise)
Regd. Office: Vidyut Bhawan, Block-DI, Sector-8, Bidhannagar, Kolkata-700 091
CIN: U40109WB2007SGC13473. www.wbsedcl.in

e-Tender Notice No.: WBS/EDCL/RE/SUNDARBAN/2017-18/NIT-14 Date: 06.12.2017

Sealed bids in two parts (Part-I: Techno-Commercial, Part-II: Price) are invited by the Chief Engineer, Rural Electrification Wing, WBS/EDCL, Vidyut Bhawan 12th Floor, IV Block, Salt Lake, Kolkata-700 091 under Domestic Competitive Bidding for (A) Creation of electrical infrastructure and providing new household electric connection in left out locations under Gosalba, Namkhana and Pathar Pratima Blocks in the District of South 24 Parganas, (B) Installation from 1-Phase 2-Wire to 3-Phase 4-Wire in respect of existing LT lines at different locations under Gosalba and Pathar Pratima Blocks in the District of South 24 Parganas. The works shall be executed on Turnkey mode. Schedule of Bid Activities: Sale of Bid Document: From 11.12.2017 to 29.12.2017 (11.00 hrs. to 13.30 hrs. on all working days); Pre-Bid discussion: 14.12.2017 at 11.00 hrs.; Submission of Bid: From 16.12.2017 to 02.01.2018 (up to 14.00 hrs.); Bid Opening Part-I (Techno-Commercial): 05.01.2018 at 11.00 hrs.; Part-II (Price) will be intimated later; Cost of Bid Document: Rs. 15,000/- + GST@18% in the form of Demand Draft drawn in favour of West Bengal State Electricity Distribution Company Limited, payable at Kolkata. The intending bidders have to submit GST regd. No. along with the DD. The complete bid documents are available on <http://wbtenders.gov.in> & www.wbsedcl.in on and from 09.12.2017. Interested bidders can download the bid documents for participating in the respective works. Contact No.: (033) 2321242/23197313. ICA-T01184/2017

WEST BENGAL STATE ELECTRICITY DISTRIBUTION COMPANY LTD
(A Govt. of West Bengal Enterprise)
Regd. Office: Vidyut Bhawan, Block-DI, Sector-8, Bidhannagar, Kolkata-700 091
CIN: U40109WB2007SGC13473. www.wbsedcl.in

Sealed e-Tenders are invited by the SE & Regional Manager, WBS/EDCL, Regional Office, Burdwan from the experienced, resourceful and bonafide contractors of Govt./Semi-Govt./Govt. Undertaking Organisations / Govt. Enterprises etc. for the works: (1) NIT No.: R/MB/ND/CIVIL/E-TENDER/IPS/2017-18/502019 Date: 29.11.2017. Name of Work: Extension of control room building with bunking room and renovation of existing control room building and boundary wall at Badamanga 33111 kv Sub-Station, Asansol Division under IPSDs (Tender ID: 2017.WBSED.140025.1) Estimated Cost: Rs. 4984998/-; (2) NIT No.: R/MSD/CIVIL/E-TENDER/IPS/2017-18/1851220 Date: 30.11.2017. Name of Work: Construction of boundary wall of 328 mt; length, approach road & fencing work and renovation of control room building etc. at Nababhat 33111 kv Sub-Station under IPSDs (Tender ID: 2017.WBSED.140041.1); Estimated Cost: Rs. 1,17,44,939/-; Last Date of Submission of Bid (Technical & Financial): 18.12.2017 up to 18.00 hrs. (for SI No. 1 & 2 & 26.12.2017 up to 18.00 hrs. for other SIs. 3); Completion Time: 240 days (for SI No. 1 & 2 & 300 days for S. No. 3) for the details, including qualifying requirements, visit <http://wbtenders.gov.in> & www.wbsedcl.in
ICA-T6095(4)/2017

EAST COAST RAILWAY
'E' PROCUREMENT SYSTEM

The following tenders have been uploaded on website: www.ireps.gov.in

Tender Notice No. Sr.DMM/KUR/EP/17-18/Elect/01/15, Dated: 04.12.2017

Tender No.: 81176201, Brief description of materials: SUPPLY, INSTALLATION, TESTING AND COMMISSIONING OF 11TR PACKAGE AC OF MAKE CARRIER OR VOLTA OR BLUE STAR OR SIMILAR. DETAILS SPECIFICATION IN ANNEXURE-A (ENCLOSED), Quantity: 12 Nos.

Tender Closing date & time : 1100 hrs. of Dt. 16.01.2018.

Sr. Divisional Materials Manager, PR-56/1/17-18 Khurda Road

TAMILNADU NEWSPRINT AND PAPERS LIMITED
KAGITHAPURAM - 639 136, KARUR DIST., TAMIL NADU
Phone: 04324-277 001 (10 Lines) Fax: 04324-277 025 / 276 368
E-mail: purchase.rawmati@tnpl.co.in / purchase.packing@tnpl.co.in

NOTICE INVITING TENDER

TNPL invites Tenders for the following.

Tender No.	Material Description	Tender due date	Method of tender
171813 004476	SODIUM HYDRO SULPHATE	27/12/2017	TENDER CUM ADDITION

Detailed requirements, period, terms and conditions, Tender Fee, EMD etc., are available in the tender documents which can be downloaded from websites: www.tnpl.com / www.tenders.tn.gov.in
DIPR/5060/Tender/2017 TNPL - Maker of bagasse based eco-friendly Paper

NEW MANGALORE PORT TRUST
CIVIL ENGINEERING DEPARTMENT, Panambur, Mangalore - 575 010.

NIT No. CIVIL/DY.CE(C)/EE (C)/ 76 /2017-18
TENDER NOTICE (Through e-Procurement Only)

e-Tenders are invited through www.mstcecommerce.com/ e-procurement/nmptofMSTC Ltd. from the Contractors fulfilling the Minimum Eligibility Criteria as stipulated in this notice in two part bidding procedure for the following work of "Providing Pavement Quality Concrete to Berth No:3 and backup area with bituminous concrete inside wharf area" e-tender Event No NMP/17-18/ET/136. Estimated amount Rs. 1,91,19,800/- E.M.D Rs. 2,25,700/-. The detailed NIT and tender documents is displayed in NMPT website www.newmangaloreport.gov.in, www.mstcecommerce.com/ e-procurement/nmpt and <http://tenders.gov.in>. Amendments to the tender (if any) will be issued through above websites only.

Sd/- Executive Engineer (Civil)

SFL INTERNATIONAL LIMITED
Regd Office : 101-104, GCP Business Centre, Opp. Memnagar Fire Station, Office No - 107, Vijay Cross Road, Ahmedabad - 380014
Email : sfi1992@ymail.com
Website : www.sfi.net.in
CIN : L17291GJ1992PLC018633

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, December 14, 2017 at 03:00 pm at the registered office of the Company at 101-04, GCP Business Centre, Opp. Memnagar Fire Station, Ahmedabad - 380014 to inter-alia consider the following matters:-

BALLARPUR INDUSTRIES LIMITED
Corporate Identity Number: L21010MH1945PLC013037
Registered Office : P.O. Ballarpur Paper Mills-4420031 District - Chandrapur, (Maharashtra)
Email: sectdiv@bilt.com, Website: www.bilt.com
Tel.: +91-07172-240200; Fax: +91-07172-240548

NOTICE

Sub: Transfer of equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF)

The notice is published pursuant to the application provisions of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("The Rules").

The Rules inter alia provide for transfer of shares on which dividend remains unpaid or unclaimed for 7 (seven) consecutive years or more to IEPF.

The Company has sent individual communication to shareholders whose shares are liable to be transferred under the Rules at their registered address informing them of the above and for taking appropriate action. The Company has also uploaded details of the concerned shareholders whose shares are due for transfer on its website www.bilt.com. Shareholders requested to verify the details of shares liable to be transferred to IEPF.

In the event the Company does not receive a valid claim from the concerned shareholder(s) by 31st December, 2017, the Company shall proceed to transfer the said shares to the demat account of IEPF Authority. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amounts and the corresponding shares transferred to IEPF pursuant to said Rules.

The shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF can be claimed back by them from IEPF authority.

For any clarification the shareholders may contact the Registrar and Share Transfer Agent of the Company M/s. RCMC Share Registry Pvt. Ltd. at Phone: 011-26387320/21/23. Fax: 011-26387322 and email: investor.services@rcmcdelhi.com or the Company at sectdiv@bilt.com.

For Ballarpur Industries Limited
Sd/-
Akhil Mahajan
Company Secretary

S&S POWER SWITCHGEAR LIMITED
(CIN : L31200TN1975PLC006966)
REGD OFFICE : PLOT NO 14, CMDA INDUSTRIAL AREA PART-II, CHITHAMNUR VILLAGE, MARRAIMALAI NAGAR - 603 209, KANCHIPEPURAM DISTRICT, TAMILNADU
Phone : 044 4743 1625 | Email : investor@sspower.com | Web : www.sspower.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2017

PARTICULARS	Rupees in Lakhs except EPS)		
	Quarter ended 30.09.2017	Half Year ended 30.09.2017	Quarter ended 30.09.2016
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1. Total Income from Operations (Net)	256.40	499.68	2451.88
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	121.67	239.35	(36.40)
3. Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	110.36	259.68	(88.29)
4. Total Comprehensive Income for the period (comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax))	107.00	253.97	(90.72)
5. Paid-up Equity Share Capital (62,00,000 Equity Shares of Rs.10/- each)	620.00	620.00	620.00
6. Reserve (excluding Revaluation Reserve) as per balance sheet of previous accounting year	-	-	-
7. Earnings per share (of Rs.10/- each)			
a) Basic	1.78	4.10	(1.46)
b) Diluted	1.78	4.10	(1.46)

Notes:
The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 for the Quarter / Half year ended 30.09.2017. The full format of the Financial results are available on the website of the Company www.sspower.com and the website/s of Stock exchanges viz www.bseindia.com & www.nseindia.com

For and on behalf of the Board
S&S Power Switchgear Ltd
Sd/-
Ashok Kumar Vishwakarma
Managing Director

Place: Maraimalai Nagar
Date : 7th December, 2017

EAST COAST RAILWAY
MECHANIZED LAUNDRY UNDER BOOT MODEL

Tender Notice No. MSM-BOOT-SBP-e-TN-17, Dt. 04.12.2017

NAME OF THE WORK :
TURKEY CONTRACT UNDER BUILT, OWN, OPERATE AND TRANSFER (BOOT) MODEL OF 1T DAPITY PER SHIFF (2T) CAPACITY PER DAY FOR THE WORK OF COLLECTION OF WASHED LINEN FROM AC COACHES, SOILING/ CLEANING/PRESSING IN MECHANIZED LAUNDRY, SUPPLY OF MECHANIZED LAUNDRY LINEN INTO AC COACHES AT COACHING DEPOT, SAMBALPUR, EAST COAST RAILWAY, INCLUDING SUPPLY AND INSTALLATION OF PLANT/ EQUIPMENTS / RELATED INFRASTRUCTURE AND OPERATION FOR 10 (TEN) YEARS PERIOD.

Approx. range of the work : ₹7,17,19,861/-, EMD : ₹5,08,600/-, Cost of tender document : ₹10,000/-, Completion period of the work : 10 years.

Tender Closing Date & Time : At 1500 hrs. of Dt. 10.01.2018.

No manual offers sent by Post/Courier/Fax or in person shall be accepted against such e-tenders even if these are submitted on firm's letter head and received in time. All such manual offers shall be considered invalid and shall be rejected summarily without any consideration.

Note : The prospective tenderers are advised to revisit the website 10 (ten) days before the date of closing of tender to note any changes/corrigenda issued for this tender.

Complete information including e-tender documents of the above e-tender is available in website <http://www.ireps.gov.in>

Divisional Railway Manager (Mech.), PR-56/1/17-18 Sambalpur

ARCHIDPLY DECOR LIMITED
CIN: U20231KA2017PLC103845
Regd. Office: #29/2 G.K. Manor, 2nd Floor, Nehru Nagar Circle, Sheshadripuram, Bangalore-560020.
Phone: 080-23445607/43420000 Fax: 080-23348463

Form No. INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another]

BEFORE THE REGIONAL DIRECTOR, SOUTH EAST REGION DIRECTORATE, HYDERABAD

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

IN THE MATTER OF ARCHIDPLY DECOR LIMITED

A company registered under the provisions of the Companies Act, 2013 and having its Registered Office at No.29/2, G. K. Manor, 2nd Floor, Nehru Circle, Sheshadripuram, Bengaluru 560020, Karnataka, India having CIN: U20231KA2017PLC103845

--- Petitioner

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application with the Regional Director, South East Region Directorate under Section 13(4) of the Companies Act, 2013 will be directed by M/s. ARCHIDPLY DECOR LIMITED seeking confirmation of alteration of Clause II of its Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on Monday 6th November, 2017 to enable the Company to change its registered office from the "State of Karnataka" to the "State of Uttarakhand".

Any person whose interest is likely to be adversely affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address at 3rd Floor, Corporate Bhawan, Bandlaguda, Nagole, Tattiananagar Village, Hayat Nagar Mandal, Rangareddy District, Hyderabad-500 068, Telangana within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company with a copy of the applicant company at its registered office at the address mentioned below:

No.29/2, G. K. Manor, 2nd Floor, Nehru Circle, Sheshadripuram, Bengaluru560020, Karnataka, India

For and on behalf of the Board of Directors
For Archidply Decor Limited
Sd/- Shyam Daga, Director

Place: Bangalore
Date: 08-12-2017

MUTUAL FUNDS
Sahi Hai

uti
UTI Mutual Fund

Haq, ek behtar zindagi ka.

NOTICE - DIVIDEND DECLARATION

UTI Unit Scheme for Charitable & Religious Trusts & Registered Societies (UTI - CRTS)

Name of the Plan	Quantum of Dividend (Gross Distributable Amt.)	Record Date	Face Value (per unit)	NAV as on 07-12-17 (per unit)
	%		₹ per unit	₹
UTI Unit Scheme for Charitable & Religious Trusts & Registered Societies (UTI - CRTS) Dividend Existing Plan	6.50	Thursday December 14, 2017	₹100.00	152.7042
UTI Unit Scheme for Charitable & Religious Trusts & Registered Societies (UTI - CRTS) Dividend Direct Plan				156.6504

Distribution of above dividend are subject to the availability of distributable surplus as on record date. Dividend payment to the investor will be lower to the extent of Dividend Distribution Tax.

Pursuant to payment of dividend, the NAV of the dividend options of the schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Such of the unitholders under the dividend options whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each dividend distribution shall be entitled to receive the dividend so distributed.

Mumbai
December 08, 2017 Toll Free No.: 1800 22 1230 Website: www.utimf.com

The time to invest now is through - UTI SIP

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gri' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, #CIN-U65991MH2002G0137867).
For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/NISM certified UTI Mutual Fund Independent Financial Advisor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.
UTI-SIP is only an investment approach applied to various equity, debt and balanced schemes of UTI Mutual Fund (UTI MF) and is not the name of a scheme / plan of UTI MF.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Bharat Heavy Electricals Ltd. Bhopal

R & M SYSTEMS GROUP- BHEL, BHOPAL
Block no. VII Annexe, Ground Floor, Central Wing, BHEL, Piplani, Bhopal - 462022. Phone : 0755-2505883/5496, Fax : 0755-2500854.
E-mail : umeshsharma@bhelbpl.co.in

BHEL, RMSG Unit Bhopal invites tenders in two part bid system from established and financially sound vendors for Supply of CAST IRON PIPES for Ash Handling System of OBRA TPS. of UPRVUNL, for the following package:-

Description	Enquiry no.	Due date of submission
Supply of CAST IRON PIPES for Ash Handling System	E9673135	21.12.2017

Tender Fee : Nil, Last date of submission : 14.00 hrs of the due date as above, Complete details of the above tender are available on BHEL's websites www.bhel.com & www.bhelbpl.co.in. All Corrigenda/ addenda / amendments / time extension / clarifications etc. will be hosted on above websites only. Bidders should regularly visit websites to keep themselves updated and bid accordingly.

Sr. Engineer (MM - RMSG)
CPR-10(T)/247/17-18/RMSG

केनरा बैंक Canara Bank
A Government of India Undertaking
Together We Can

Prft Planning Section, Strategic Planning and Development Wing
Head Office, 112 J C Road, Bengaluru-560 002
Phone: 080-2210 6030 / 2210 8445 Website: www.canarabank.com

REQUEST FOR PROPOSAL (RFP) FOR EMANAGEMENT OF BOOK RUNNING LEAD MANAGERS (BRLMs)/MERCHANT BANKERS (MBs)

Canara Bank, a leading Public Sector Bank in India, invites "Request For Proposal" from reputed Book Running Lead Managers (BRLMs)/Merchant Bankers (MBs), who satisfy the eligibility criteria, for extending their service to the Bank as its Book Running Lead Managers (BRLMs) for the proposed IPO. The minimum requirements, eligibility criteria, procedure and formats of the details/integrity pact to be furnished by the applicants have been ported on:

1. Bank's Website <http://www.canarabank.com/english/announcements/tenders/>
2. www.tenders.gov.in and
3. Central Public Procurement Portal www.eprocure.gov.in

Eligible and interested applicants may download the document. The duly completed application in the prescribed format with all supporting documents shall be submitted to the above mentioned address on or before 22.12.2017 upto 4 p.m. The Bank will not be responsible for any postal delays. Application through e-mail is not valid. The Bank reserves the right to accept or reject any or all the applications without assigning any reasons whatsoever.

Date: 08.12.2017 DEPUTY GENERAL MANAGER

Balmer Lawrie & Co. Ltd.
(A Government of India Enterprise) #GiveItUp
Information Technology Department
Regd. Office: 21, N S Road, Kolkata-700 001
CIN: L15492WB1924GOI004835, Website: www.balmerlawrie.com
Phone: 033-2222-5228, E-mail: padhee.sk@balmerlawrie.com

Public e-Tender

Balmer Lawrie & Co. Ltd invites offers from reputed vendors towards "Public e-Tender for Joining of Users to Active Directory, Consolidation of Existing Domains, Management of Directory Services/Exchange & Its Components And Physical IT Asset Verification".

Last date of submission of required supporting hard copy documents and completion of e-bidding is till 1730 hours IST on 19.12.2017. Interested parties may download the tender details from the Balmer Lawrie's website <http://www.balmerlawrie.eproc.in> and/or <http://www.balmerlawrie.com> and participate in the e-Tender. It is bidder's responsibility to keep track of any changes by viewing the addendum/corrigendum's issued by the tender inviting authority on time-to-time basis in the e-Procurement platform. BL's Contact Details: padhee.sk@balmerlawrie.com, Ph: 033-2222-5228

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

MINISTRY OF ROAD TRANSPORT AND HIGHWAYS, GOVERNMENT OF INDIA
THROUGH

SUPERINTENDING ENGINEER, NH CIRCLE
UTTAR PRADESH PUBLIC WORKS DEPARTMENT KANPUR

NOTICE INVITING BID

Bid/ Package no. 3100M/13M-NHCK/17 Dated 07.12.2017

RFP for Rehabilitation and Up gradation of Kulpahar-Mahoba Section (Km. 133.520 to 158.040 of NH-76 & NH-86 (5.360 KM) to two lane with paved shoulders in the State of Uttar Pradesh under EPC mode.

The Ministry of Road Transport & Highways through the Superintending Engineer, NH circle Uttar Pradesh public works department Kanpur is engaged in the development of National Highways and as part of this endeavor, it has been decided to undertake Rehabilitation and Up gradation of Kulpahar-Mahoba Section (Km. 133.520 to 158.040) of NH-76 & NH-86 (5.360 KM) to two lane with paved shoulders in the State of Uttar Pradesh under EPC mode through an Engineering, Procurement and Construction (EPC) Contract.

The Superintending Engineer, NH circle Uttar Pradesh public works department Kanpur now invites bids from eligible contractors for the following project:

State	NH No.	ICB No.	Name of Work	Estimated cost (Rs. in Crores)	Completion period	Maintenance period
Uttar Pradesh	76 & 86	3100M/13M-NHCK /17	Rehabilitation and Up gradation of Kulpahar-Mahoba Section (Km. 133.520 to 158.040) of NH-76 & NH-86 (5.360 KM) to two lane with paved shoulders in the State of Uttar Pradesh under EPC mode	109.61	18 Months	4 Years

The complete BID document can be viewed / downloaded from e-procurement portal of MoR&H <http://procure.gov.in/eprocure/app> from 11.12.2017 to 24.01.2018 (up to 17.00 Hrs. IST). Bid must be submitted online only at <http://eprocure.gov.in/eprocure/app> or by before (up to 25-01-2018 up to 1500 hours IST). Bids received online shall be opened on 01-02-2018 (at 1200 hours IST).

Bid through any other mode shall not be entertained. However, Bid Security, document fee, Power of Attorney and Joint Bidding Agreement etc. shall be submitted physically by the Bidder on or before 29-01-2018 (at 1600 hours IST), Please note that The Superintending Engineer, NH circle Uttar Pradesh public works department Kanpur reserves the right to accept or reject all or any of the BIDs without assigning any reason whatsoever.

Superintending Engineer
Public Works Department Kanpur (UP)
e-mail: nhcrcirclekanpur@gmail.com

DHFL Pramerica
- MUTUAL FUND -

DHFL Pramerica Asset Managers Private Limited
(erstwhile Pramerica Asset Managers Private Limited)
2nd Floor, Nirion House, Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400 030.
Tel: +91 22 6159 3000; Fax: +91 22 6159 3100; CIN: U74900MH2008FTC187029
Toll Free No.: 1800 266 2667; Website: www.dhflpramerica.com

NOTICE CUM ADDENDUM [No. 13 of 2017 - 18]

NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF DHFL PRAMERICA FIXED DURATION FUND - SERIES AL AND STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION ('SAI') OF DHFL PRAMERICA MUTUAL FUND (THE MUTUAL FUND)

Notice is hereby given that:

1. Extension of New Fund Offer Period of DHFL Pramerica Fixed Duration Fund - Series AL
Investors are requested to note that, the closure date of the New Fund Offer ("NFO") of DHFL Pramerica Fixed Duration Fund - Series AL ("the Scheme"), a close ended debt scheme with tenure of 1225 days has been extended from December 11, 2017 to December 21, 2017. All other terms of the NFO will remain unchanged. Accordingly, the NFO of the Scheme will close on December 21, 2017.
2. Appointment of Key Personnel:
Mr. Sunil Rao has been appointed as the Head - Risk Management of DHFL Pramerica Asset Managers Private Limited with effect from December 04, 2017. Following are the details of Mr. Sunil Rao:

Name & Designation	Age/Educational Qualifications	Brief Experience
Mr. Sunil Rao Head - Risk Management	Age: 41 Years Qualification: B.Com.,	Over 14 years of experience across risk management, fund accounting & operations functions: • December 04, 2017 onwards - DHFL Pramerica Asset Managers Pvt. Ltd. - Head - Risk Management • January 1, 2017 to November 2016 - Kotak Mahindra Asset Management Company Ltd. - Risk Management • October 17, 2005 to December 31, 2016 - Kotak Mahindra Asset Management Company Ltd. - Fund Accounting & Operations

All the other provisions of the SID & KIM of the Scheme and the SAI of the Mutual Fund except as specifically modified herein above remain unchanged. This Notice-cum-Addendum forms an integral part of the SID & KIM of the Scheme and the SAI of the Mutual Fund, as amended from time to time.

For DHFL Pramerica Asset Managers Private Limited
(erstwhile Pramerica Asset Managers Private Limited)
(Investment Manager for DHFL Pramerica Mutual Fund)

Place : Mumbai
Date : December 8, 2017

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Sd/-
Authorized Signatory

